

THE CITY OF BOMBAY (BUILDING WORKS RESTRICTION)
ACT, 1949.
(Bom. XLIV of 1949.)

मुंबई शहर (इमारत बांधकाम निर्बंध) अधिनियम, १९४९.

अनुक्रमणिका.

प्रस्तावना.		पान
कलमे.		
१. लघुसंज्ञा	...	१३
२. अर्थविवरण	...	१३
३. विवक्षित क्षेत्रांत परवानगीवाचून इमारतीचे बांधकाम करण्यासंबंधी निर्बंध	...	१३
४. अधिकार सोंपवून देणे	...	१३
५. शास्ति	...	१३
६. अनधिकृत काम काढून टाकण्याचा कमिशनर यास अधिकार	...	१४
७. कमिशनर यास आडेले खर्च नगरपालिका निधीच्या खर्च साती टाकतां येतील	...	१४
८. लेखी परवानगीचे फायदे उत्तरस्वत्वाधिकाऱ्यांस मिळणे	...	१४
९. वैध कारवाईस मनाई	...	१४
१०. अनुसूचि	...	१४

सन १९४९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ४४.*

[मुंबई शहर (इमारत बांधकाम निर्बंध) अधिनियम, १९४९.]

[७ नोव्हेंबर १९४९.]

हचा अधिनियमात विधि अनुकूलन आदेश, १९५० या अन्वये अनुकूलन व रूपभेद करण्यांत आले आहेत.

मुंबई शहरांतील विवक्षित क्षेत्रांत इमारती बांधणे, त्यात फेरफार करणे व त्यांची दुरुस्ती करणे
दुरुस्ती करणे यावर निर्बंध घालण्याबाबत अधिनियम.

ज्याअर्थी मुंबई शहरांतील विवक्षित क्षेत्रांत इमारती बांधणे, त्यांत फेरफार करणे व त्यांची दुरुस्ती करणे
यावर निर्बंध घालणे हष्ट आहे ; त्याअर्थी याअन्वये पुढीलप्रश्नाणे अधिनियम करण्यांत आला आहे :—

१. हचा अधिनियमास मुंबई शहर (इमारत बांधकाम निर्बंध) अधिनियम, १९४९, असे स्हणावे. लघुसज्जा.
२. विषयांत किंवा संदर्भात एतद्विषद्कांही नस्त्यास, हचा अधिनियमात वापरलेले शब्द व शब्दप्रयोग अर्थविवरण
यांचा अर्थ, मुंबई शहर नगरपालिका अधिनियम, १८८८ (ज्यास यांत यापुढे “मुख्य अधिनियम” असे म्हटले
आहे) यांत त्यांचा जो अर्थ असेल तोच असेल.
३. हचा अधिनियमाच्या तारखपासून दोन वर्षांच्या मुदतींत, कोणत्याहि इसमाने, विवक्षित
कमिशनरच्या लेखी परवानगीवरून पिळालेल्या अधिकारावाचून, आणि ज्या कोणत्याहि शर्ती अशा क्षेत्रांत
परवानगींत निर्दिष्ट करणे कमिशनर यास योग्य बाटेल त्याचे पालन केल्याचाचून अनुसूचीमध्ये परवानगी-
निर्दिष्ट केलेल्या क्षेत्रांत कोणतीहि इमारत, भित किंवा इतर बांधकाम किंवा त्याचा कोणताहि भाग वांचून
उभारण्याचे, पुढ्हा उभारण्याचे, बांधप्रयाचे, पुढ्हा बांधप्रयाचे, त्यांत भर घालण्याचे, फेरफार करण्याचे किंवा बांधकाम
त्यांची दुरुस्ती करण्याचे कोणतीहि काम अथवा उक्त क्षेत्रांत कोणतीहि खाजगी सऱ्हक तथार करण्याचे करण्यासंबंधी
कोणतीहि काम करतां कामा नये. निर्बंध.
४. कलम ३ अन्वये कमिशनर यास देण्यांत आलेले कोणतीहि अधिकार कमिशनर याबाबत विशेष अधिकार
रीतीने लेखी अधिकार ज्यास देईल अशा कोणत्याहि नगरपालिका अधिकाऱ्यास किंवा सेवकास चालवितां सोंपवून देणे,
येतील; मात्र असे अधिकार घालविताना तो कमिशनरच्या नियंत्रणाखाली राहील आणि कमिशनर यास
फेरतपासणी करण्याचा अधिकार असेल, तरेच कमिशनर यांस ज्या कोणत्याहि शर्ती व अर्थादा विहित
करणे योग्य बाटेल त्या शर्ती व त्या अर्थादा अशा अधिकाऱ्याने किंवा सेवकास यावल्या पाहिजेत.
५. जो कोणी कलम ३ च्या उपबंधाचे उल्लंघन करील, त्यास, दोषी ठरविण्यांत आले असतां, शास्ति.
पराकाढा तीन शहिने मुदतीच्या कैदेची शिक्षा होईल किंवा पराकाढा एक हजार रुपये दंडाची शिक्षा
होईल किंवा हचा दोग्ही शिक्षा होतील.
- स्पष्टीकरण.—जो कोणतीहि इसम कोणत्याहि जमिनीचा भोगवदा करीत असेल किंवा ती ज्याच्या
कबज्जात असेल किंवा ती ज्याच्या नियंत्रणाखाली असेल तो इसम जर अशा जमिनीच्या किंवा इमारतीच्यां
बाडतींत वैध अधिकार दिलालेला नसतां किंवा वैध सबव नसतां, कलम ३ च्या उपबंधाचे पालन करण्यांत
किंवा पालन केले जाण्यासंबंधी खबरदारी घेण्यांत काळ्या करील किंवा उद्दत उपबंध दाढील किंवा दाढ्याचा
प्रयत्न करील तर त्याने उद्दत उपबंधाचे उल्लंघन केले आहे असे समजले पाहिजे.

*दिनांक १ नोव्हेंबर १९५९ पर्यंत सुधारलेला.

अनधिकृत ६. (१) कसिशनर यास, कलम ३ चं उल्लंघन करून केलेले कोणतेहि काम काढून टाकण्याचा किंवा काढून टाकण्याची व्यवस्था करण्याचा अधिकार आहे.
 काम काढून टाकण्याचा कसिशनर यास (२) पोट-कलम (१) अन्वये कोणतेहि काम काढून टाकण्यासाठी कसिशनर यास आलेला सर्व खाजवी खर्च, जणू तो मुळ अधिनियमाचं कलम ४९०, पोट-कलम (१) यांत समाविष्ट केला होता असें समजून मुळ अधिनियमाअन्वये वसूल करतां येईल.

कसिशनर ७. मुळ अधिनियमांत कांहीहि असले तरी, हच्चा अधिनियमाची बजावणी करण्याच्या किंवा हच्चा यास आलेले अधिनियमाची बजावणी करण्याच्या हेतूने केलेल्या कोणत्याहि कामीं कसिशनर यास आलेला कोणताहि खर्च नगर-खर्च नगरपालिका निधीतून देतां येईल.

पालिका
निधीच्या खर्च
खातीं टाकतां
येतील.

लेखी पर- ८. कलम ३ अन्वये दिलेल्या कोणत्याहि लेखी परवानगीने फायदे हे यथास्थित ज्या इपारतीच्या, वानगीचे भितीच्या किंवा बांधकामाच्या संबंधाने किंवा ज्या खाजगी सडकेच्या संबंधाने ती देण्यांत आली त्या फायदे उत्तर-इपारतीच्या भितीच्या, बांधकामाच्या किंवा खाजगी सडकेच्या मालकीहव्यकास जोडलेले आहेत व त्या स्वत्वाधि-हव्यकाबरोबर ते राहतात असें समजले पाहिजे आणि ज्या इसमाकडे अशी मालकी त्या त्या बेळीं असेल त्या कान्यांस मिळणे. प्रत्येक इसभास ते फायदे अंमलात आणण्याचा अधिकार आहे, आणि अशा कोणत्याहि परवानगीत निर्दिष्ट केलेली प्रत्येक शर्त अशा प्रत्येक इसभास बंधनकारक असेल.

वैध कारवाईस ९. हच्चा अधिनियमाच्या उपर्बंधांस अनुसरून सद्भावनापूर्वक केलेल्या व जें करायाचा इरादा आहे अशा मनाई. कोणत्याहि कृत्याबदल महानगरपालिका किंवा कसिशनर किंवा कोणताहि नगरपालिका अधिकारी किंवा सेवक याजविलळद्द कोणताहि दावा किंवा इतर वैध कारवाई दाखल करतां कामा नये.

अनुसूचि.

पूर्वेस, बी. बी. अँड सी. आय. रेल्वे लाईनी एलिफ्स्टन पुलाच्या उत्तर टोकाला जेथें मिळतात तेथपासून त्या मोरी रोडला मिळेपर्यंतच्या त्याच्या भागाची पश्चिम सीमा, उत्तरेस मोरी रोड लेडी जमशेटजी रोडच्या पूर्वेच्या टोकाला जेथें मिळतो तेथपर्यंतच्या त्याच्या भागाची दक्षिण बाजू पश्चिमेस लेडी जमशेटजी रोड हा गोखले रोड (उत्तर) याच्या पूर्वेच्या टोकाला जेथें मिळतो तेथपर्यंतच्या व त्या रस्त्यापलीकडील त्याच्या भागाची पूर्व बाजू, आणि नंतर गोखले रोड (उत्तर) हा रानडे रोड एकस्टेशनच्या दक्षिण बाजूस जेथें मिळतो तेथपर्यंत व नंतर गोखले रोड (उत्तर) च्या पलिकडे व रानडे रोड एकस्टेशनच्या दक्षिण बाजूने समुद्र किनान्याच्या सीमेपर्यंत, नंतर समुद्र किनान्याच्या पश्चिम बाजूने जाऊन तो किनारा काल्पनिक रेखेने समुद्रापर्यंत वाढविलेल्या नियोजित ६० फूट रस्त्याच्या दक्षिण बाजूस मिळतो तेथपर्यंत; नंतर दक्षिणेस नियोजित ६० फूट रस्त्याच्या कल्पनेने वाढविलेल्या रेषेच्या दक्षिण बाजूने, नंतर नियोजित ६० फूट रस्त्याच्या दक्षिण बाजूने जाऊन तो रस्ता डॉ. अनीबेझंट रोडच्या पूर्व बाजूस मिळतो तेथपर्यंत, नंतर डॉ. अनी बेझंट रोडच्या पूर्व बाजूने तो रस्ता डॉनेज चॅनलला मिळतो तेथपर्यंत, नंतर डॉ. अनी बेझंट रोडच्या व एलिफ्स्टन पुलाच्या उत्तरबाजूने जाऊन तो रस्ता बी. बी. सी. आय. रेल्वे लाईनीनां मिळतो तेथपर्यंत, अशा सीमांनी मर्यादित असलेले क्षेत्र.